HARYANA CAPFIN LIMITED

INTERIM CORPORATE OFFICE: Plot No. 106, Sector-44, Gurgaon – 122 002, Haryana (India)

Phone: 91-124-4624000, 2574326, 2574620, 2574621 Fax: 91-124-2574327 E-mail: investors@haryanacapfin.com Website: www.haryanacapfin.com

CIN: L27209MH1998PLC236139

CORPORATE OFFICE: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurgaon – 122 003, Haryana (India)

Ref No. : HCL/G/SEC/SE/2023-24May 23, 2023

BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring Rotunda Building, PJ Towers Dalal Street, Fort Mumbai-400 001

Stock Code : 532855

Scrip ID : HARYNACAP

Sub: Newspaper advertisement regarding Publishing of Audited Financial Result for the quarter and year ended 31st March, 2023

Dear Sir/ Madam,

In compliance with the provisions of Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit copy of newspaper advertisement published in newspapers viz. Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) on May 23, 2023.

Submitted for your information and record.

Thanking You,

Yours Faithfully, For HARYANA CAPFIN LIMITED

AYUSH GOEL Digitally signed by AYUSH GOEL Date: 2023.05.23 12:04:42 +05'30'

AYUSH GOEL COMPANY SECRETARY



FINANCIAL EXPRESS

Diesel vehicle ban to have little impact on refineries: Panel

MANISH GUPTA New Delhi, May 22

BAN ON DIESEL-POWERED four-wheelers by 2027 and other suggestions related to phasing out of diesel by an advisory panel under the petroleum ministry will have little impact on refineries, as per stakeholders in the industry.

Till the time there is no alternative for diesel consuming heavy duty trucks that form bulk of the road based freight transport, banning diesel-based 4-wheelers will not impact the refiners, which continue to add fresh capacities.

The Energy Transition Advisory Committee (ETAC), set up by the petroleum ministry to draw up a transition roadmap, filed a report last month suggesting phasing out diesel vehicles in cities, which raised widespread concerns.

Among the many suggestions, the panel said that a ban should be enforced on dieseldriven 4-wheelers in all millionplus cities and towns with high pollution by 2027, and no diesel city buses addition be allowed in urban areas. For trucks, the panel has suggested to encourage the development of several electric freight corridors to promote use of liquefied natural gas (LNG) and the electrification of the medium and heavy duty truck segment."Main consumption of diesel is not in 4-wheelers. It is in the freight transport and that is growing. So, there is no issue. Moving away from diesel vehicles is a much longer process," said Anish De, global head —

FE BUREAU

New Delhi, May 22

AS THE GOVERNMENT exam-

ines more sectors like toys,

leather and footwear which

might need support of the pro-

duction-linked incentive (PLI)

scheme, a trade policy think ta-

nk has suggested that products

made by many smaller units

should be kept out of it as it may

processing or autowhere many

domestic manufacturers make

similar products introduces

competitive distortion by giv-

ing money to a few firms,

Global Trade Research Initia-

6% of incremental sales could

increase profit margins of bene-

ficiary firms by 30-40%, giving

them a considerable price

advantage over others. It could

also lead to stress in the small

scale sector," it said. "The PLI

should avoid incentivising such

sectors where there are a large

number of small and big manu-

facturers. It should focus only on

cutting-edge product groups

"PLI money at the rate of 4-

tive said in its report.

PLI for industries like food

shift business to larger units.



PHASING OUT POLLUTING FUEL

■ As per a study, 70% of diesel is consumed by the transport sector and more than half of it by the trucks and the buses ■ There are 23 refineries in India - including 18 under public sector - with a total refining capacity of 251 MMTPA

energy and natural resources, KPMG. As per an all India study conducted by Nielson (India) Pvt Ltd for Petroleum Planning and Analysis Cell (PPAC) in 2014, 70% of diesel is consumed by the transport sector and more than half of it by the trucks and the buses. While private cars, commercial cars and utility vehicles consumed 22% of total diesel produced, trucks alone accounted for 28.25% of the total. In FY23, total diesel consumption in India was 86 million metric tonne, 12% higher y-o-y.Consideringthatthereare other applications of crude oil and that the refineries are flexible, the refiners continue to add capacities despite India's commitment to move towards cleaner fuel and net zero emissions by 2070.

"In the longer run when diesel consumption goes down, oil can be diverted to other value added products like ATF, and with hydro cracking even petrol. New units may be required to process this to lighter fuels," said Prashant Vashisht, vice president and cohead, Icra.

Currently, there are 23 refineries in India - 18 under public sector, three under private and two in joint venture with a total refining capacity of 251 MMTPA. Oil minister Hardeep Singh Puri has set a target of 450 MMTPAby 2030. Speaking on the report by the energy panel, a senior official at a staterun oil refinery said that it will be wishful to think that dieselvehicles will be phased out anytime

Coal India signs wage revision pact with workers

Kolkata, May 22

where India has no manufacturperiod of five years. ing capabilities," GTRI said.

Under the agreement, a One way of ensuring deep manufacturing is not to announce PLI on the final product but on critical parts and components specially in the electronics and It hardware sector, GTRI said, suggesting steps

Minimum guaranteed benefit (MGB) of 19% on emoluments as on June 30, 2021, and a 25% increase in allowances have been granted in NCWA-XI, the stock exchange filing said, adding around 2.81 lakh employees of CIL & SCCL, who were on the rolls of the company as on July 1, 2021, would be the beneficiaries post implementation of NCWA-XI.

Earlier this month, Coal on-year fall in its consolidated fold increase in provision

Use fallow, waste land crops to boost ethanol output: Niti member

says think tank

SANDIP DAS New Delhi, May 22

TO MEET THE government's target of 20% for ethanol blending in auto fuels by 2025-26, Ramesh Chand, member, Niti Aayog on Monday suggested use of fallow land which is not used for agricultural activities and barren land for growing crops such as corn and sugarcane for boosting ethanol produc-

"There are 12 million hectare (MH) of wasteland and 11 MH of fallow land which could be used for ethanol output if the situation demands," Chand said at an event to release a report titled 'Ethanol blending of petrol in India: an assessment of raw material availability,".

Chand also suggested increasing the yield of corn which could be used for ethanol production. "India's

corn yield is around 3 tonne per hectare against the global average yield of 5.8 tonne per hectare," Chand said stressing that there is a huge scope for increasing corn output in the country.

to be taken to improve the effec-

\$22.7 billion and imports \$72.5

billion in 2022-23. The sector's

trade deficit has jumped to \$

50.8 billion. It also suggested PLI

for running green energy pilots

as India must invest in greener

technologies. The UK is also con-

sidering a carbon tax of its own.

Some other countries like the US

are deploying large sums of

money to move to cleaner man-

ufacturing. Carbon tax will be a

big issue in global trade.

Electronics exports were

tiveness of the scheme.

Careers



KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED 1-10-140/1, 'GURUKRUPA', Ashok Nagar, Hyderabad-500 020. CIN: L26942TG1979PLC002485 Website: www.kakativacements.com Extract of the Audited Financial Results for the Quarter and year ended: 31:03:2023 (Rs.in lacs) Year Year ended ended 31.03.2023 31.03.2022 Quarter **PARTICULARS** ended 31.03.2023 ended 31.03.2022 4,584.22 | 15,415.05 | 15,440.31 Total income from operations (net) 3,887.31 Net Profit / (Loss) for the period (before (71.24)(562.70)2,855.04 100.71 Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (71.24)(562.70)2,855.04 100.71 Net Profit for the period after tax (446.47)1,936.21 38.22 34.16 after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the (459.40) 1,945.26 21.23 47.27 period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 777.39 777.39 777.39 777.39 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) 22,100.53 22,793.15

1. Name of corporate debtor

is incorporated / registered

Date of incorporation of corporate debtor

Authority under which corporate debtor

Corporate Identity No. / Limited Liability

Identification No. of corporate debtor

Address of the registered office and

principal office (if any) of corporate

Insolvency commencement date in

Estimated date of closure of insolvency

Name and registration number of the

resolution professional, as registered

insolvency professional acting as

interim resolution professional Address and e-mail of the interim

10. Address and e-mail to be used for

correspondence with the interim resolution professional

Last date for submission of claims

12. Classes of creditors, if any, under

Names of Insolvency Professionals

identified to act as Authorised

Three names for each class

(a) Relevant Forms and

are available at

clause (b) of sub-section (6A) of section

21, ascertained by the interim resolution

Representative of creditors in a class

(b) Details of authorized representatives

considered 14 days from 20th May, 2023

and Medical Research Centre Private Limited on 19th May, 2023.

respect of corporate debtor

resolution process

with the Board

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

(for continuing and discontinued

operations) - Basic/Diluted

 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22.05.2023

(5.74)

24.91

0.49

0.44

- 2. These Financial Results are published pursuant to Regulation 47 (1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above is an extract of detailed format of Financial Results for the Quarterly and Year ended. 31.03.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly and Year Financial Results are available on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and at www.nseindia.com and company's website at
- The Board has recommended a dividend of Rs.3.00 per share (Face value of Rs.10 each) for the year ended 31.03.2023

FOR KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LTD. Place: Hyderabad SD/- P. VEERAIAH CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR Date : 22.05.2023

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

IGH VINTAGE HOSPITAL AND MEDICAL RESEARCH CENTRE PRIVATE LIMITED

UGH Vintage Hospital and Medical Research

Caculo Enclavest Inez Panaji Goa 403001

Reg.No. IBBI/IPA-002/IP-00337/2017-18/10941

306, A Wing, Rustomjee Central Park, Andheri Kurla

306, A Wing, Rustomjee Central Park, Andheri Kurla

(Copy of the order issued by Hon'ble NCLT, Mumbal

Bench in Company Petition CP No. 214/(IB)-MB-V/2022

Road, Chakala, Andheri East, Mumbai- 400069.

Road, Chakala, Andheri East, Mumbai- 400069

Email: cirp.ughvintagehospital@gmail.com

Registrar of Companies, Goa

U85110GA1998PTC002553

19th May 2023

15th November, 2023

Jovita Reema Mathia:

Emall: ip.reemaim@gmail.com

was received 20th May 2023).

http://fbbi.gov.in/downloadform.html

UGH Vintage Hospital and Medical Research Centre Private Limited

Registration, Number, IBBI/IPA-002/IP-00337/2017-18/10941

Authorization for Assignment valid till 13th November 2023

The order for appointment of the Interim Resolution Professional has been passed by the

Hon'ble NCLT, Mumbai Bench on 19th May, 2023, was received by the he Interim Resolution

Professional on 20th May, 2023, Accordingly, time for submission of claims has been

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the

commencement of a corporate insolvency resolution process of the UGH Vintage Hospital

The creditors of UGH Vintage Hospital and Medical Research Centre Private Limited, are

hereby called upon to submit their claims with proof on or before 3rd June, 2023 to the

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

RELEVANT PARTICULARS

HARYANA CAPFIN LIMITED

Regd. Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. - 17, BKG Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126 (Maharashtra) CIN: L27209MH1998PLC236139 Website: www.haryanacapfin.com Email: investors@haryanacapfin.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH, 2023

			- (Rs. In Lakh	except EPS)	
9	QU	ARTER END	ED	YEAR ENDED		
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
CONTRACTOR DECORPORATION OF	Audited	Unaudited	Audited	Auc	lited	
otal Income from operations	47.00	29.65	26.57	276.24	206.61	
let Profit/ (Loss) for the period (before Tax, xceptional and/or Extraordinary items)	28.56	16.56	7.96	215,07	146.27	
let Profit /(Loss) for the period before Tax (after xceptional and/or Extraordinary items)	28.56	16.56	7.96	215.07	146.27	
let Profit /(Loss) for the period after Tax (after xceptional and/or Extraordinary items)	20.66	11.24	5.95	158.95	109.32	
otal Comprehensive Income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) nd Other Comprehensive Income (after Tax))	1,179.20	(2,797.01)	544.28	3,420.43	5,727.03	
aid up Equity Share Capital (Face Value of ts 10/- each)	520.87	520.87	520.87	520.87	520.87	
teserves Excluding Revaluation Reserves			100	17,660.59	14,240.16	
armings Per Share (EPS) (of Rs. 10/- each) n Net Profit (Not annualised)	0.40	0.22	0.11	3.05	2.10	

Basic and Diluted

Financial Results has been prepared in accordance with The Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder.

The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of Quarterly / Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites. www.bseindia.com and on the Companys' website www.haryanacapfin.com

> For Haryana Capfin Limited Shruti Raghav Jindal Whole Time Director

JINDAL Place: Gurugram Date: May 22, 2023

INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED

Regd. Office: 703/704, "SHILP", 7th Floor, Nr. Municipal Market, Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad -380 009 Gujarat Website: www.indiagelatine.com; E-mail: igcl@indiagelatine.com CIN - L99999GJ1973PLC002260

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2023

(₹ in lakhs except EPS)

			, ,		700pt -1 0
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	(Audited)	Quarter Ended 31/03/2022 (Audited)	Year Ended 31/03/2022 (Audited)
1	Total Income	5,744.57	20,835.03	5,304.62	16,363.58
2	Net Profit/(Loss) for the period before tax	1,261.84	3,206.70	444.05	734.36
3	Net Profit/(Loss) for the period after tax	930.61	2,389.94	323.08	561.14
4	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	930.93	2,347.20	343.85	638.45
5	Equity Share Capital (Face Value per share ₹ 10/-)	709.23	709.23	709.23	709.23
6	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet		12,931.26		10,761.35
7	Earnings per share (of ₹ 10/- each) - Basic & Diluted	13.12	33.70	4.55	7.91
No	te :		-		

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 22, 2023. The Statutory Auditors of the company have carried out Audit of aforesaid results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure) Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock exchanges.
- The financial results for the Quarter and Year ended March 31, 2023 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- 3. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023, filed with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.indiagelatine.com

India Gelatine & Chemicals Limited Sd/-

Place: Mumbai **Date:** May 22, 2023

Viren C. Mirani **Chairman & Managing Director** DIN: 00044901



Regd. Office: Larsen & Toubro Limited, L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001. CIN: L99999MH1946PLC004768, Tel No: 022-67525656, Fax No: 022-67525858, Email: igrc@larsentoubro.com, Website: www.larsentoubro.com

NOTICE TO MEMBERS

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including and statutory modifications or re-enactments thereof for the time being in force), read with the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), in continuation to the Circulars issued earlier in this regard ("MCA Circulars"), applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), the Company has on May 22, 2023 sent e-mails to all the Members containing the Notice of the Postal Ballot dated May 10, 2023 along with an Explanatory Statement seeking their approval

- Appointment of Mr. Jyoti Sagar (DIN: 00060455) as an Independent Director of the Company;
- 2. Appointment of Mr. Rajnish Kumar (DIN: 05328267) as an Independent Director of the Company; 3. Entering into material related party transaction(s) with Larsen Toubro Arabia LLC.

Jovita Reema Mathias

Interim Resolution Professional

In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice has been sent only through electronic mode to all those Members who have registered their email address with the Company or Depositories or Depository Participants or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), KFin Technologies Limited as on Friday, May 19, 2023 (the "cutoff date"). Please note that physical copy of the Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sent to the Members for this Postal Ballot. A person who is not a Member on the cut-off date should treat the Notice for information purposes only.

The Company has appointed Mr. S. N. Ananthasubramanian, Practicing Company Secretary (Membership No. FCS 4206, COP No. 1774) or failing him Mrs. Aparna Gadgil, Practicing Company Secretary (Membership No. ACS 14713, COP No. 8430), as Scrutinizer for conducting the Postal Ballot in a fair and transparent manner.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide electronic voting facility to the Members of the Company to cast their votes. The instructions for e-voting are provided in the Postal Ballot Notice. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only.

The voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the total paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, May 19, 2023.

Members are requested to note that the e-voting period shall commence on Tuesday, May 23, 2023 at 09.00 A.M. IST and end on Wednesday, June 21, 2023 at 05.00 P.M. IST. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on the resolutions is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or

The Postal Ballot Notice has been placed on website of the Company at www.Larsentoubro.com, website of CDSL at www.evotingindia.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and <a href="https://www.bseindia. may download it from the above-mentioned websites.

Members holding shares of the Company in physical mode, who have not registered or updated their email addresses with the Company, are requested to register or update the same to receive the Postal Ballot Notice by accessing the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx or as per the following procedure:

 Physical Holding – Provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-attested scanned copy) by email to einward.ris@KFintech.com and copy to the Company at igrc@Larsentoubro.com. • Demat Holding - Provide Demat account details (CDSL - 16 digit beneficiary ID or NSDL 16 digit DP ID & Client ID), Name of shareholder, client master or copy of consolidated account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-attested scanned copy) by email to einward.ris@KFintech.com and copy to the Company at

igrc@Larsentoubro.com. In case of any queries for registering the e-mail address, Members may write to einward.ris@KFintech.com and/or igrc@Larsentoubro.com.

In case of any queries on e-voting, you may refer to 'Frequently Asked Questions' (FAQs) or e-voting user manual available in the 'Help' section available at CDSL's website www.evotingindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33 or send a request to Mr. Rakesh Dalvi, Senior Manager - CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com.

The results of the Postal Ballot will be announced on or before Friday, June 23, 2023 and displayed on the Company's website at www.Larsentoubro.com and the website of CDSL at www.evotingindia.com. The results will also be intimated to NSE and BSE, where the equity shares of the Company are listed and will be displayed on the notice board of the Company at its Registered Office.

> for LARSEN & TOUBRO LIMITED SIVARAM NAIR A Company Secretary

financialem epape.in

Finetune PLI for greater impact,

> for 5 years MITHUN DASGUPTA

STATE-RUN COAL INDIA on Monday said it has reached an agreement on revision of wages for its 2.38 lakh strong non-executive workers for the

19% minimum guaranteed benefit effective from July 1, 2021, on emoluments, including basic, VDA, SDA & attendance bonus, and a 25% increase in allowances have been granted.

The world's largest coal miner informed it has made provision of ₹9,252.24 crore for a period of 21 months with effect from July 1, 2021, to March 31, 2023, towards the new wage agreement. "The final impact of 25% increase in allowances will be intimated shortly which is not likely to be significant," it added.

India reported a 17.68% yearnet profit to Rs 5527.62 crore during the fourth quarter last fiscal, on the back of over 12towards the new wage agreement.

एण्ड यूल एण्ड कम्पनी लिमिटेड

03 (Three) Years. For details log on to Company's Website http://www.andrewyule.com/current-opening.ph/

Place: Mumbai Date: May 22, 2023











(M.NO - F3939)

Public Notice

Public Notice

That my client SHRADDHA UDAY POLEKAR
intend to purchase the flat premises i.e. Flat
bearing no. 1 admeasuring about 237 square
feet carpet area on the ground floor of the
building known as Chandralok Co-operation
Housing Society Ltd. (Said society)on the
plot of land bearing C.T.S. No.1522, 15221,
15.P. 431, T.P.S.V. of Village Ville Parle (East),
lying and being at N. P. Thakkar Cross Road,
Ville Parle (East), Mumbai-400057 from DEEPALI
DATTATRAYA RAUL and where as Smt. Deepail
Room as Kukmini co-op-lsg. Soc. Ltd of village
Ambivali lying at Andheri west, Mumbai-400368
from Smt. Kalavati Mahendrabhai Patel in the
year 1992 against flat no-6, grifloor of the building
known as "Chandralok co-op-lsg. Soc. Ltd" on
the plot of land bearing C.T.S. No.1522, 15221,
F. P. 431, T. P.S. V of Village Ville Parle (East),
lying and being at N. P. Thakkar Cross Road,
Ville Parle (East), Mumbai-400057.
Further in the year 1933 the said society changed Public Notice

Ville Parls (East), Mumbai-400057.
Further in the year 1993 the said society changed the numbering of the flat from flat no-5 to flat no-1, for which the resolution was passed in flat no-1, for which the resolution was passed in the annual general body meeting, is the said flat which is being purchased by my client. If Any person/Claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien, tenancy, license, easement or otherwise etc. of whatsoever nature with respect to Said flat are requested to make the same known in writing alona with copies of supporting documents in requested to make the same known in writing long with copies of supporting documents in espect of their objection/claim to the undersigned within a period of 07days from the date of sublication of this notice, failing which, the objection laim of such person/s will be deemed to have seen waived and/or abandoned. Place: Mumbai: Date: 23.05.2023 CHANDRASHEKHAR R KANOJII Advocate High Court

Advocate High Coul Advocate High Coul Office: .Shop No. 1, Opp. Shiv Shakti Dairy, Marc ipe Line, A. K. Road, Andheri East, Mumbai - 05t Mob:9022223370 Off.: 8976973370

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की**, श्री. परवेड़ा सोराबर्ज** (विक्रेत्या) यांचेकरिता स्थापित मुखत्यारसुद्धा आ श्रीमती मध् जयेंद्र भगत व त्यांचा मुलगा श्री. संदीप **जयेंद्र भगत (खरेदीदार)** यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.०७ तळमजला, क्षेत्रफळ ६६१ चौ.फु., राजनीलम प्रिमायसेर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत सीटीएस क्र.१/७५२, मलबार हिल केंबाला विभाग डॉ. राजाबल्ली पटेल रोड, वॉर्डन रोड, मुंबई-४०००२ वांच्या दरम्यान झालेला दिनांक ११ ऑगस्ट, १९९ ोजीचा मुंबई येथील मुळ अहवाल करारनामा तसे अन्य श्रेणी करारनामा

१) श्री. तुलसीदास धमनमल व श्रीमती वर्षा राष .,. इ**डी.के. चावला** यांच्या दरम्यान झालेला मुळ खरेर्द करारनामा दिनांक १२ ऑगस्ट, १९९६.

२) श्रीमती वर्षा राणी व्ही.के. चावला व परवेड़ <mark>गोराबजी व परवीन सोराबजी</mark> यांच्या दरम्यान झालेत मुळ खरेदी करारनामा दिनांक १४ ऑक्टोबर, १९७८ -सर्व करारनामा हरवले आहेत आणि याबाबत दिनांव २३.०१.२०२३ रोजी तक्रार नोंद क्र.७६२१-२०२ नुसार गावदेवी पोलीस स्टेशन, पपनसवाडी, मुंबई-४०००७७ येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे. कुपय गेंद असावी की, जर कोणासही वर नमुद केलेले मुठ श्रेणी करारनामा सापडल्यास किंवा यावर काही दाव असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सद्र सूचन काशनापासून ७ दिवसात संपर्क करावा. अन्यथा अ समजले जाईल की, याबाबत कोणासही कोणताही दाव नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत. तक्रारदार (श्रीमती मधु जयेंद्र भगत)

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, स्वर्गीय श्री. ई.जे. परेरा व स्वर्गीय श्रीमत **शिला परेरा.** पत्ता: फ्लॅट क्र.०३. गलनार-ए इमारत दी बांद्रा गुल-ए-बाग को-ऑपरेटिव्ह हौर्सि नोसायटी लिमिटेड, सेन्ट जॉन बासीष्ट रोड, वांह (प.), मुंबई-५०, नोंद क्र.बीओएम/एचएसजी एच-६६८४/१९८१ या जागेबाबतचे त्यांच्याद्व धारण अनुक्रमांक ११ ते १५ (दोन्हीसह) धारव मुळ भागप्रमाणपत्र क्र.३ हरवले आहे आणि **स्वर्गी**व <mark>श्री. ई.जे. परेरा</mark> यांचे वारसदारांनी दुय्या भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केल

सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार तदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसाच्य आत सोसायटीचे कार्यालयात सचिव. दी बांद ाुल-ए-बाग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लेमिटेड, सेन्ट जॉन बासीष्ट रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० येथे त्यांचे दावा/आक्षेपबाबत य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात दावा व आक्षेप मागवित आहेत. जर विहित कालावधीत दाव र्किवा आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विधीमध तरतुदीनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी

च्या वतीने व करित दी बांद्रा गुल-ए-बाग को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेः सही /

PUBLIC NOTICE

This is inform the General Public that my client MR. NIZAR HUSSAIN PATEL, presently Attorney in favour of her husband MR. NIZAR HUSSAIN PATEL to do all such acts, deeds and things

that are recited therein. By a Declaration dated 20.05.2023, my client has revoked/cancelled the above said Power of Attorney.

Power of Attorney dated 29.12.2011 will be doing so at their risk and cost. My client will not in any way be responsible for the said act/s or transaction/s. Dated this 23rd day of May, 2023,

FAKRE ALAM Cell- 9892708636

REVOCATION OF POWER OF ATTORNEY

residing at 502, Panch Kiran CHS Ltd., Panch Marg Road, Off Yari Road, Near Bhaktani Heights Versova, Mumbai- 400061 on 29.12.2011. Mrs Rashida Nizar Ali Patel had executed a power of

Advocate High Court, Off No.4, 1st Floor, Beside Peninsula Grand Hotel, 90 Feet Road, Saki Naka, Mumbai- 400072.

SUDITI INDUSTRIES LIMITED CIN: L19101MH1991PLC063245 Royal Dit: C-253244, MIDC, TIC INDL AREA, PAWNE VILLAGE TURBHE, NAVI MUNBAJ 400 705. The 57366600/10 E-mail: <u>0560514(III.)</u> Websith: <u>WWW.514(III.)</u>

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure: Requirements) Regulations 2015, we hereby inform you that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 30th May, 2023 through VC/ OA VM to consider and approve

Indugin V./ OA vin to consider and approve following:

1) The Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the company for the quarter/period year ended 31 st March, 2023; and 2) To recommend a dividend, if any for the financial year ended 31 st March, 2023. Eurther, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations 2018, the trading window for dealing in stares of the company which was closed for all the designated employees Departmental heads/ Directors of the company and their immediate relatives from April 01, 2023, will be open for them after the xeyin of 48 (forty leight) hours from the declaration of the financial results for quarterlyear ended 31 st March, 2023.

the said notice can be accessed on the Company's website at www.suditi.in and may also be accessed on the Stock Exchange website a www.bselndla.com.

For SUDIT! INDUSTRIES LTD.

For SUDITI INDUSTRIES LTD.

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात की**, श्री** अमित रमेश टेकवानी व श्रीमती निरु रमेश **टेकवानी** हे मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, इमारत क्र.एफ२, व्हॅली टॉवर ॲनेक्स कोहौसोलि., चितळसर, मानपाडा, ठाणे पश्चिम ४००६१० येथील जागेचे नोंदणीकृत सह-मालक पदस्य आहेत. तसेच २७ मार्च. २००९ रोर्ज सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२९ ^च भनुक्रमांक १४१ ते १४५ च्या शेअर्सचे धारव आहेत. सह-मालक **श्रीमती निरु रमेश टेकवार्न** यांचे १० सप्टेंबर, २०१९ रोजी निधन झाले*. श्रीमर्त* **निरु रमेश टेकवानी** यांचे सदर मालमत्तेतील सद शेअर्स त्यांचे पती **श्री. रमेश हिरानंद टेकवार्न** यांच्या नावे हस्तांतर करण्यात येतील. जर कोणासह वर नमुद मालमत्तेवर दावा किंवा तारण किंवा हिर किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात त्यांच्या दाव्यांच दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकीर यांच्याकडे संपर्क करावा. जर दावा/आक्षेप प्राप्त न ज्ञाल्यास **श्रीमती निरु रमेश टेकवानी** यांचे सद शेअर्स नोंदणीकृत मुक्तता करारनामाच्या आधाराव श्री. रमेश हिरानंद टेकवानी यांच्या नावे हस्तांतर केले जातील.

सही/ वकील पुनम कामतक ८२/बी. कामतकर हाऊस. आदिमाया देव मंदिराजवळ. चितळसर. घोडबंदर रोड. मानपाडा ताणे पश्चिम-४००६१० दिनांक: २३.०५.२०२३

कंपनीद्वारे दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जातील.

एचएलएल १६४१०४८

भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम ९७ प्रकरणात

ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई-४००००४.

नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

सादर करावा

नाव

प्रभुदास देवकरण

ठिकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई

दिनांक: २१.०५.२०२३

दिनांक: २३.०५.२०२३

शेअर्स हरवल्याची सूचना

हिन्दस्थान यूनिलिव्हर लिमिटेड

(पूर्वीची हिन्दुस्थान लिल्हर लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि

हर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १**५ दिवसांत** कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दाव

शेअर्सची संख्य

(रु.१/-द.मु.)

860

केंद्र शासन, कंपनी निबंधक, मुंबई यांच्या समक्ष

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८, कलम १३(३) आणि **मे. युनिलाईट क्रिएशन एलएल**

यांचे नोंदणीकृत कार्यालयः ३३, मजला ०, ४, पॉप्युलर आर्केड, टाटा रोड क्र.१, रॉक्सी सिनेमा

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एलएलपीने त्यांचे नोंदणीकृत कार्यालय **महारा**ध

राज्यातून गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे मर्यादित

दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) नुसार याचिका करण्याचे एलएलपीने नियोजित केले

आहे. जर कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही

बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे

आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <mark>२१ (एकवीस)</mark> दिवसांच्या आत <mark>कंपनी</mark>

निबंधक, मुंबई यांच्याकडे पाठवावी, तसेच एक प्रत खालील नमुद याचिकाकर्ता एलएलपीच्या वर

आयएनसी २६ – सूचना (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, क्षेत्रिय संचालक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी

(स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (६) चे खंड (अ) प्रकरणात

रितुज क्रिएशन प्रा.लि. यांचे नोंदणीकृत कार्यालय: विजय विलास सोसायटी, इमारत क्र.१२,

फ्लॅट क्र.४४, जी.बी. रोड, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, भारत.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १७**मे, २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत

मंजुर विशेष ठरावानुसार केंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून मध्य प्रदेश राज्यात** स्थलांतरीत

करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे खंड २ बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये

असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप

रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र

एव्हरेस्ट, १००, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र, द्रः:०२२-२२८१७२५९,

फॅक्स:०२२-२२८१२३८९, **ई-मेल: rd.west@mca.gov.in** या कार्यालयात पाठवाबी तसेच

कंपनीचे नावः रितुज क्रिएशन प्रा.लि., सीआयएनः यु७४२१०एमएच१९९६पीटीसी२५९३६८

नोंदणीकृत कार्यालय: विजय विलास सोसायटी इमारत क्र.१२, फ्लॅट क्र.४४, जी.बी. रोड,

शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

ठाणे, महाराष्ट्र-४००६०७, भारत

ठिकाण: ठाणे, मुंबई

दिनांक: १५.०५.२०२३

आणि

…याचिकाकर्ता

PUBLIC NOTICE

Sneh Sarovar Co-operative Housing Society Limited, having its address "SAROVAR", Military Road, Marol, [C.T.S. 28 of Village-Tungwa] Mumbai 400072 have ceived an application from Mrs. Lane Gonsalves for transfer of 50% undivide shares and interest of the deceased membe Mr. Vincent R. Gonsalves and transfer of Share Certificate No. 009 dated 25.12.2002 bearing distinctive Nos. from 41 to 45 in he favour in place of the said dec Mr. Vincent R. Gonsalves of Flat No. A-40 our society building.

The above said deceased member, M

Vincent R. Gonslaves died on 08.05.2021. The society hereby invites claims ar objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of th deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer shares and interest of the deceased membe in the capital/property of the society. If n period prescribed above, the society shall b ree to deal with the shares and interest of the eceased member in the property of th society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society f transfer of shares and interest of th eceased member in the capital/property of he society shall be dealt with in the manne rovided under the Bye-Laws of the society copy of the registered bye-laws of the society is available for inspection by th laimants / objectors, in the office of th ociety between 10 am to 6pm from the dat of publication of the notice till the date expiry of its period with prior appointment wit Mr. Manoj Pandey (MOB: 9594974837).

or and on behalf of the Sneh Sarovar Co-operative Hou. Soc. Ltd S. R. Nagvekar (Hon. Secretary) Mob No. 9820135732

अनुक्रमांक

98650538 -986£0680 सही/

श्री. निशीत तुषार गांधी

कंपनीच्या वतीने व करिता

अर्पित मित्तल, संचालक, डीआयएन:00१३९७२५

पदसिद्ध भागीदा

देव बाजपा

कंपनी सचिव

4023492



गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेड

सचिव

नोंदणीकृत कार्यालय: जी-३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-३ सिप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	39.03.73	३१.०३.२२	39.03.73	३१.०३.२२
	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५६११.९९	६०३६.२८	२३३४४.४०	२३८०६.१२
कालावधीकरिता निव्वळ नफा				
(कर व अपवादात्मक बाबपूर्व)	३०४.२३	३८५.११	१२५१.३४	१०४३.२८
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	३०४.२३	३८५.११	१२५१.३४	१०४३.२८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	२३३.५४	२४४.९६	९४२.६५	७३७.१३
कालावधीकरिता इतर सर्वंष्कष उत्पन्न	२.४१	-१.३०	ર.૪૧	4.00
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)				
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३ २५.९५	२४३.६६	९४५.०६	७४२.२१
समभाग भांडवल	६९६.४१	६९६.४१	६९६.४१	६९६.४१
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)				
(विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)				
अ. मूळ	₹.₹५	३.५२	१३.५४	१०.५८
ब. सौमिकृत	₹.₹५	३.५२	१३.५४	१०.५८

वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि २२ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात[े] आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक् एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्य www.golkunda.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

कंपनीचे वरील निष्कर्ष हे वैधानिक लेखा परिक्षकाद्वारे लेखा परिक्षित केले आहे आणि त्यावर अपात्र लेख मत दिलेले आहे. ३१ मार्च, २०२३ व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडे हे संपूर्ण वित्ती वर्षाचे लेखापरिक्षित आकर्ड आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाही पर्यंत अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत. तसेच तृतिय तिमाही अखेरपर्यंत आकडे हे फत

पुनर्विलोकन केले आहे. जे लेखापरिक्षणावर अवलंबन नाही. कंपनीने सन २०२२–२३ दरम्यान इन्डएएस ११६ लिजे स्विकारले नाही आणि अद्यापी वित्तीय अहवाल

स्विकृती प्रभाव मुल्यांकनाच्या प्रक्रियेवरच आहेत कच्चे साहित्य व पुर्ण झालेल्या वस्तुंचे मुल्यांकन हे कमी मुल्याने आणि निव्वळ शिथील मुल्यावर केले आहे

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले. कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे उत्पादन व विक्रीमध्ये कार्यरत आहे

संचालक मंडळाने २२ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेत रु.१.५०/- प्रति समभागाचे अंतिम लाभांश नियोजित केले. सदर प्रस्ताव आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

वरील आकडे हे इपीएस व्यतिरिक्त लाखात आहेत गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेडकरि

दिनांक: २२.०५.२०२३ अरविंद कांतीकमार दाध (व्यवस्थापकीय संचालक) ठिकाण: मुंबई

BAJAJ FINSERV

शेअर्स हरवल्याची सूचना

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

(पूर्वीची हिन्दुस्थान लिव्हर लिमिटेड (एचयुएल)) **गोंदणीकृत कार्यालय:** हिन्दुस्थान युनिलिन्हर लिमिटेड, युनिलिन्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (प्.), मुंबई-४०००९९.

बेथे सुबना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाल्याबी नोंद करण्यात आली आहे आणि कंपनीद्वारे

दुख्यम भागप्रमाणपत्र वितरण करण्याची इच्छा आहे. जर कोणास सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी १ ५ दिवसांत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांचा दावा सादर कराव									
धारकाचे	फोलिओ	शेअर्सची संख्या	प्रमाणपत्र	अनुक्रमांक					
नाव	क्र .	(रु.१०/-द.मु.)	क्र.	क्र.					
मुखत्यार सिंग अरोरा (मयत)	एचएलएल१३२६८९२	40	२४८७९७	२०१०९९७६-					
निखील अरोरा (वारसदार)				२०११००२५					
दिनांक: २३.०५.२०२३ देव बाजपाई - कंपनी सचि									

NOTICE Mahindra CIE Automotive LTD, Suite F9D, Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Wester Express Highway, Santacruz (E), Mumbai, Maharashtra, 400055,

Maharasma, 400000, NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/misled and the holder is) of the said securities applicant(s) has/have applied to the Company to Issue duplicate certification person who has a claim in respect of the sai securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation Names of holder Dinkar Maneklal Arv (Explered) And Anup Dinkar Arya Kind of Securities equity FV Rs 10, No of shares 852, Folio No 33798, Dist No.145169949 to 451708010 Certi No. 102690 SD/ Dinkar Maneklal Arya (Expiered) And Anup Dinkar Arya

Odyssey Corporation Limited

102, Harldarshan Bullding, Bhogilai Phadia Road, Kandivali (West), Mumbal Mumbal City - 400067 CIN:L67190MH1995PLC085403 Email id:odysseyci999@gmall.com Telephone No: 022-26241111 STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

31 ST MARCH, 2023. (Rs. in Lucs escept per value share)										
		STANDALONE				CONSOLIDATED				
Particulars		Juarter Ende	d	Year			Juarter Ende	đ	Year Ended	
	31.03.2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31,03,2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
Total Income from Operations	1318.39	1760.85	1,672.78	7418.67	10025.47	1318.39	1760.85	1886.17	7418.67	10025.4
Other Income	86.69	97.44	47.08	365.00	442.62	87.52	97.44	47.08	365.83	442.6
Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/Or Extraordinary Items)	(183.10)	148.70	128.85	150.08	607.28	(182.75)	148.33	128.34	149.52	602.9
Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/Or Extraordinary items)	(183.10)	148.70	128.85	150.06	607.28	(182.75)	148.33	128.34	149.52	602.9
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or Extraordinary Items)	(187.29)	149.19	127.86	144.78	608.97	(186.86)	148.82	127.35	144.24	604.6
Total Comprehensive income for the Period (Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(186.25)	173.64	60.25	172.92	560.74	(232.64)	173.24	59.31	125.58	555.6
Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- per share)	1969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.71	1,969.7
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				5625.12	5452.20				5117.18	4944.8
Earnings Per Share (of Rs. 5/- each) For continuing and discontinuing Operations.										
Basic: Diluted:	(0.47) (0.47)	0.38 0.38	0.33 0.33	0.37 0.37	1.55 1.55	0.47 0.47	0.38 0.38	0.32 0.32	0.37 0.37	1.50 1.50

The Above Financial results for the quarter and Year ended 31st March, 2023 have been prepared in accordance with the applicable Indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs.

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors at their respective Meeting held on 22rd May, 2023

The Company's business activity fall within a single primary business segment.

Place : Mumbai

ठिकाण : मुंबई

कर्जदाराचे नाव आणि पत्ता

Directo

इंडोकेम लिमिटेड

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४१०, खटाव हाऊस, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०००१६. दूर.:+९१-२२-६१२३६७६७/६१२३६७११ |ई-मेल:iklsecretarial@gmail.com | वेबसाईट:www.indokem.co.in ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)	
		7	गंपलेली तिमाई	संपलेले वर्ष			
r.	तपशिल	३१.०३.२०२३	३१.१२.२०२२	39.03.2022	39.03.2023	३१.०३.२०२२	
١.		(संदर्भ टी ४) लेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	(संदर्भ टी ४) लेखापरिक्षाित	ले खापरिक्षित	लेखापरिक्षित	ĺ
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७८३	२८९९	3099	११३४५	११४०६	
	करपूर्व नफा/(तोटा)	80	€0	५९	9 €	२८३	
	वर्षाकरिता नफा/(तोटा)	80	€0	પ ૧	38	२८३	
٠.	एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण	34	६१	७१	₹0	२९०	
	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)	२,४३३	२,४३३	२,४३३	२,४३३	२,४३३	
	राखीव				१०७९	8088	
	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही)						
	एकूण उत्पन्न प्रतिभाग						
	१. मूळ (रु.)	0.85	०.२५	0.28	69.0	१.१६	
	२. सौमिकृत (रु.)	0.85	०.२५	0.28	69.0	१.१६	

वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षक, लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य

कंपनी दोन विभागात अर्थात टेक्स्टाईल डाईज व केमिकल्स आणि विद्युत कॅपेसिटर्स या विभागात कार्यरत आहे. तथापि विद्युत कॅपेसिटर्सकरित विभागीय अहवाल वेगळे देण्यात न येत असल्याने कार्यचलन विभागावरील इंडएएस १०८ नुसार वेगवेगळे अहवालाकरिता कंपनी लागू नाही.

कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १५ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनी व रेफनॉल रेझिन्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड यांच्य दरम्यान विलीनीकरण सुधारित योजनेस विचारात घेऊन मान्यता दिली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०२१ किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित किंवा मान्य प्रमाणे पुढील तारीख असेल. विविध प्राधिकरणाकडून मान्यता प्रलंबित असल्याने ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील योजनेचा लेखाप्रभाव देण्यात आलेला नाही.

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही व ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

मागील कालावधी/वर्षाचे आकडे निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

इंडोकेम लिमिटेडकरित सही/ – महेंद्र के. खटाव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव दिनांक: २२.०५.२०२३ डीआयएन:000६२७९

ज्या मालमत्तेची विक्री केली आहे त्याच्या वसुलीसाठी प्रतिभूत कर्ज

एकूण रु.२,२२,०६,५६७/ - (रुपये दोन कोटी बाबीस लाख सहा हजार

LOSS OF SHARES

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of Hawkins Cookers Limited, having its registered office at Maker Tower, F 101, **Cuffe Parade, Mumbal - 400005** has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation

Names] of holder[s] and jt. holder[s],	Folio No.	Securities and face value	No. of Securities	Certificate No.	Distinctive number[s]
Pratibha Prakash Jt. With Anjishnu P Prakash			30	45785	1197906 to 1197935
	P001523	Equity Share, F.V – Rs. 10/-	20	45785	1713071 to 1713090
			50	51345	2038479 to 2038528
			33	79346	4054000 to 4054032
			39	94782	5058063 to 5058101
	l				

Name[s] of holder[s]/ Applicant Pratibha Prakash Jt. with Anjishnu Prakash

Place: Patna Date: 23 May 2023

A-43, MIGH, Kankarbagh, Sampatchak, Patna - 800020

सीआयएनःएल२७२०९एमएच १९९८पीएलसी २३६ १३९ नोंदणीकृत कार्याकय: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. वेबसाईट:www.haryanacapfin.com, ई-मेल:investors@haryanacapfin.com ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(फ.लाखात, इंपीएस व्यतिस्क								
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष						
३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित				
80.00	२९.६५	२६.५७	२७६.२४	२०६.६१				
२८.५६	9६,५६	૭.૬૬	२१५.०७	୩୪६.२७				
२८.५६	9६.4६	७.९६	२१५.०७	୩୪६.२७				
२०.६६	99.78	4,84	94८.९५	909.32				
99७९.२०	(२७९७.०१)	488.26	3820.83	4७२७.०३				
420.60	420.60	420.66	420.60	420.८७				
-	-	-	9७६६०.५९	१४२४०.१६				
0.80	0.22	0.99	3.04	२.१०				
	लेखागरिक्षित ४७.०० २८.५६ २८.५६ २०.६६ ११७९.२० ५२०.८७	39.03.२०२३	39.03.२०२३ 39.92.२०२२ तेजवापिसित अलेखापिसित अलेखापिसित उह.५५ रह.५५ रह.५५ रह.५५७ २८.५६ १६.५६ ७.९६ २८.५६ १६.५६ ७.९६ २०.६६ ११.२४ ५.९५ ११.२४ ११.८७ १२०.८७ १२०.८७	39.03.२०२३ 39.92.२०२२ 39.03.२०२२ 39.03.२०२३ 39.03.२०२३ 39.03.२०२२ 39.03.२०२२ 39.03.२०२३ 39.03.२०२३ 39.03.२०२३ 39.03.२०२३ 39.03.२०२३ 39.03.२०२२ 39.03.2०२२ 39.03.2०२ 39.03.2०२२ 39.03.2०२ 39.03.202 39.03.202 39.03.202 39.03.202 39.03.20				

वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत

वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरि

श्रुती राघव जिंदात

पुर्ण वेळ संचालिक

डीआयएन:०२२०८८९१

JINDAL

बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बीर बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४९१०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा, वेल्फअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: विश्वजीत सिंग, ईमेल आयडी: vishwajeet.singh1@bajajfinserv.in मोबा.क्र.:९७६९६८८९४६/८६६९१८९०४८/७२६४००३५१५

बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत

येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** कडे वर्णन केलेली स्थाव तमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभृत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमांनुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलाबाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यार्दीच्या वसुलीसाठी बोली लावून ०८.०६.२०२३ **रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्गित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवरः

				शे सदुसष्ट फक्त) कर्ज खाते क .४०५ए		
					टीएसएचईडी७७८५७७ मध्ये भविष्यातील व	वाज आणि २०.०५.२०२३
१२, वाशी, नवी म्	~ ·	वाशी, नवी मुं	बई-४००७०३	पासून	। जमा झालेल्या भविष्यातील शुल्कांसह.	
शीर्षक करारनामा	मालमत्तेचे वर्ण	न	बोली उघडण्याचे ठिकाण, तारीख आ	णि	राखीव किंमत/इरठे/बोली वाढ	विनंती पत्र सादर
धारकाचे नाव			वेळ			करण्याची शेवटची
श्री. अजय बी.	फ्लॅट क्र.१५०२, १५वा म	जला, विंग-ए,	दिनांक: ०८.०६.२०२३		राखीव किंमत:रु.२,१०,००,०००/-	तारीख आणि वेळ
गुप्ताव श्रीमती	सी होम्स कोहौसोलि., प्लॉट :	क्र.३, (जीईएस)	वेळ: स.११.००वा.		(रुपये दोन कोटी दहा लाख फक्त)	केवायसी कागदपत्रे/ इरठे
शालिनी	सिक्टर ३६, नेरूळ, नवी म्	jबई, ूमहाराष्ट्र <i>-</i>	ठिकाण: ७वा मजला, सुमेर प्लाझा, र	युनिट	इस्ठे: रु. २१,००,०००/ <i>-</i>	चा पुरावा इ.
2000 2000	🗆 ४००७०६ रोधील मालमन्द	वे सर्वे भाग व		_	(रुपये एकवीस लाख फक्त)	०७.०६.२०२३
	खड आण चतुासमा: पुवस:	पाम रासडन्सा ;	वेल्प्या मोमारारी मार्गेल अंशेरी पर्व म	ांबर्ड.	राखाव किमताच्या १०%.	सायं.६.००वा.
	मार्जनलः नान मान हान	1, 34(41. 111	महाराष्ट्र-४०००५९.	· · · '	** जागेवरच बोली वाढवण्याची	
	प्रिन्सेस ; दक्षिणेस: रुपारेल :	सी पॅलेस	1 191117 3000 111		परवानगी नाही.	1

सह-कर्जदाराचे नाव आणि पत्ता

|सह-कर्जदार

जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडल ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. बोली फॉर्म, घोपणा, सामान्य सार्वजनिक लिलावाच्या अटी व शर्ती ७<mark>वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट</mark> क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा, वेल्फअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९ या कार्यालयातून मिळू शकतात. प्रतिभूत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.

प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीन्सार, मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. तथापि, हे आवश्यक आहे की इच्छूक बोलीदारांनी कोणतेही दावे, शुल्क, थकबाकी, बोजा याबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे आणि त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमत्तेचे शीर्षक, व्यासी/मापन याबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. मालमत्तेतील कोणत्याही विसंगतीसाठी, बोली सादर केल्याच्या तारखेपासून भविष्यातील सर्व उपायांसाठी सहभागी बोलीदार पूर्णपणे जबाबदार आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, मालमत्तेवरील शुल्क/भार किंवा इतर कोणत्याही बाबी इ. बोली सादर केल्यानंतर स्वीकारले जाणार नाहीत

प्राधिकृत अधिकारी/बीएचएफएल विक्रीखाली असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर थकबाकी, वीज देय इ. किंवा सरकार, स्थानिक प्राधिकर किंवा कोणाच्याही इतर देवांसाठी जबाबदार राहणार नाही.

सार्वजनिक लिलावाची सूचना/जाहिरात **बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड**ची कोणतीही ऑफर, वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. अ<mark>धिकृत</mark>

अधिकारी/बीएचएफएल कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्या/हक्क/देवांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. विक्री सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विहित केलेल्या नियम/शर्तींच्या अधीन असेल आणि त्यासंबंधीच्या नियमांच्या अधीन असेल. बोली सादर करण्यापूर्वी (अ) शीर्षक आणि लिंक दस्तऐवज आणि (ब) मालमत्तेची तपासणी करणे आणि सुरक्षित मालमत्ता आणि तपशीलाबद्दल स्वतःचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदार्र

असेल. तपासणीसाठी आवारात प्रवेश करण्यापूर्वी, इच्छुक खरेदीदाराने नोंदणीमध्ये त्यांची ओळख, पत्ता आणि संपर्क तपशील त्यांच्या स्वाक्षरीखाली मालमत्तेतून प्रवेश आणि बाहेर पडल्यार्च स्वारस्य असलेल्या बोलीदारांनी त्यांच्या बोली इरटेसह जमा कराव्यात, ज्या **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या नावे वर नमूद केलेल्या शेवटच्या दिवशी आणि वेळेपूर्वी देव असलेल्या डीडीद्वारे देव असतील.

१०. इतर कागद्पत्रांसह बोली प्राधिकृत अधिकाऱ्याकडे १) **श्री. अजय बी. गुप्ता,** २) श्री**मती शालिनी अजय गुप्ता / ४०५एचएसएलईडी०७४४३९/४०५टीएसएचईडी७७८५७७ असा उक्केख असलेल्या**

११. बोली सादर करताना बोलीदाराने खालील कागदपत्रे सादर करणे अपेक्षित आहे: १) भरलेल्या इरठेचा पुरावा २) पॅन कार्डची प्रत ३) ओळखीचा पुरावा/पत्त्वाचा पुरावा/आधार कार्ड/केवायस्

(स्वयं-प्रमाणित प्रती) ज्याशिवाय बोली नाकारली जाऊ शकते एकटा बोलीदार जाहिर लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीला परवानगी नाही

१३. बशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्वीकारत्वानंतर आणि प्राधिकृत अधिकाऱ्याने यशस्वी बोलीदाराची घोषणा केल्यानंतर खरेदी रकमेच्या २५% रक्कम (आधीच भरलेली इरठे समायोजित केल्यानंतर ताबडतोब जमा करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भरलेला इरठे जप्त केला जाईल आणि तो जप्त केला जाऊ शकत नाही. बजाज हौ सिंग फायनान्स लिमिटेड कडील बोलीदाराकडून दावा

१४. उर्वरित ७५% खरेदी रकमेची रक्रम वशस्वी बोलीकत्यिन १५ **दिवसांच्या** आत जमा करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास बोलीदाराने आधीच जमा केलेली रक्रम पुढील सूचनेशिवाय आपोआप जप्त केली जाईल आणि कोणत्याही परताव्याची विनंती मान्य केली जाणार नाही. पुढे, मालुमत्तेचा पुनर्लिलाव केला जाईल आणि चूक करणाऱ्या बोलीदाराचा मालमत्तेवर/रक्कम संदर्भात कोणताही दावा/हक्क नसेल आणि जर असेल तर तो पुनर्लिलावात भाग घेण्यास पात्र असणार नाही.

५. सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीच्या संदर्भात ईएमडी किंवा बोलीदार/यशस्वी बोलीदाराने जमा केलेल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज लागू नाही. १६. खरेदीदार/यशस्त्री बोलीदार (अ) लागू मुद्रांक शुल्क/नोंदणी/हस्तांतरण शुल्क सहन करेल; (ब) सर्व वैधानिक, गैर-वैधानिक, रूपांतरण, वीज, सांडपाणी शुल्क, कोणतीही थकबाकी, उपकर, शुल्क, कर, दर, मूल्यांकन शुल्क इ. कीणत्याही व्यक्ती, संघटना किंवा प्राधिकरणाने फक्त यशस्वी बोलीदारानेच वहन केले पाहिजे.

७. विक्री प्रमाणपत्र विहित नमुन्यात केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी केले जाईल. १८. प्रचलित मुद्रांक आणि नोंदणी कावद्यातील तरतुर्दीनुसार यशस्वी बोली लावणाऱ्याने त्याच्या/तिच्या/तिच्या/तिच्या/तिच्या/तिच्या किमतीवर नोंदणी इ.ची व्यवस्था करावी लागेल. यशस्वी बोली लावणाऱ्या वाहतूक, नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर, शुल्क इत्यादीचे शुल्क लागू होईल.

🐫 मालमत्तेची विक्री कोणत्याही भारांच्या अधीन असल्यास, यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने च्याज, खर्च, खर्च इत्यादीसह बोजा भरण्यासाठी आवश्यक पैसे अधिकृत अधिकान्याकडे जमा करावेत. २०. जर सार्वजनिक लिलाव थांबवला गेला असेल, स्थगित केला गेला असेल, पुढे ढकलला गेला असेल किंवा रह केला गेला असेल तर, बीएचएफएल शाखेच्या सूचना फलकावर एक सार्वजनिक सूचना टाकली जाईल आणि या संदर्भात वैयक्तिकृत/वैयक्तिक संप्रेषण कोणत्याही बोलीदारांना पाठवले जाणार नाही किंवा अन्यथा

🔃 अधिकृत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाही आणि अधिकृत अधिकान्याला कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंव सार्वजनिक लिलाव पुढे ढकलण्यांचा/रद्द करण्यांचा पूर्ण अधिकार आहे.

अयशस्वी बोलीदारांचे इरठे लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर परत केले जाईल

बोलीदारांनी सादर केलेल्या बोलीचा अर्थ असा होतो की त्यांनी सार्वजनिक लिलावाचे नियम व अटी वाचल्या, समजून घेतल्या आणि स्वीकारल्या

४. अधिक तपशीलांसाठी कृपया येथे भेट द्या: https://www.bajajhousingfinance.in/auction-notices

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

				(रु.लाखात	, ईपीएस व्यतिरिक्त)
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	80.00	२९.६५	२६.५७	२७६.२४	२०६.६९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२८.५६	9६.५६	૭.૬૬	२१५.०७	୩୪६.२७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२८.५६	9६.५६	૭.૬૬	२१५.०७	୩୪६.२७
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०.६६	99.78	4,94	94८.९५	909.32
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न					
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि					
इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	99७९.२०	(२७९७.०१)	488.26	3820.83	4020.03
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मू. रू.१०/-)	420.८७	420.60	420.60	420.60	५२०.८७
राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	୩७६६०.५९	१४२४०.१६
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/ – प्रत्येकी) निव्वळ					
नफ्यावर (वार्षिकीकरण नाही)					
मूळ व साँमिकृत	0.80	0.22	0.99	3.04	२.१०
<u></u>					

तयार करण्यात आले आहेत

सेबी (लिस्टिंग ऑप्ड अदर डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेम्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिव

ठिकाण : गुरूग्राम दिनांक: २२.०५.२०२३